

माना समाजाच्या अक्तीना  
जमातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग,  
परिपत्रक क्र.एसटीसी-१००५/प्र.क्र.७९/का.१०  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक : ७ ऑक्टोबर, २००६.

- वाचा:- १) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.सीबीसी-१६८४/(३०९)/का.११, दिनांक २४ एप्रिल, १९८५.  
२) परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.संकीर्ण-१०८२/१६०२८/(७२)/का.१०, दिनांक १९ जून, १९८५.  
३) परिपत्रक, आदिवासी विकास विभाग क्र.एसटीसी-१००५/प्र.क्र.७९/का.१०, दिनांक १८.७.२००५.

पार्ख्यमुळी- विदर्भातील माना आदिम जमात मंडळ यांनी मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिका क्रमांक १५९/२००२ यर मा. न्यायालयाने दिनांक ११.६.२००३ रोजी दिलेल्या निर्णयातील अंतिम परिच्छेदात, "The State Government is directed to grant to all members of Mana community the benefits due to Scheduled Tribes included in the Schedule to the Scheduled Tribes order as amended upto date and issue to them caste certificates accordingly. Government Resolutions dated 24.4.1985, 19.6.1985 and 15.6.1995 stand quashed and set aside so far as the Mana Community is concerned," असे निदेश दिलेले आहेत. या निर्णयाविरुद्धची विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ ही मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ८.३.२००६ रोजी दिलेल्या निर्णयान्वये फेटाळलेली आहे. या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका (रिव्ह्यू पिटीशन) क्र.१०४३/२००६ दाखल केली होती. सदर पुनर्विलोकन याचिकाही मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १० ऑगस्ट, २००६ रोजी फेटाळलेली आहे.

तथापि, मा. सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाची विशेष अनुज्ञा याचिका फेटाळल्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दिनांक ११.६.२००३ चा निर्णय अस्तित्वात राहात असल्याने दिनांक २४.४.१९८५ व दिनांक १९.६.१९८५ च्या शासन निर्णयाबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

परिपत्रक :- याचिका क्रमांक १५९/२००२ (माना आदिम जमात मंडळ विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर) या प्रकरणी मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिनाक ११.६.२००३ रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्धची विशेष अनुज्ञा याचिका क्र.१९९६६/२००३ ही मा. सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ८.३.२००६ रोजी दिलेल्या निर्णयान्वये फेटाळलेली आहे. तसेच या निर्णयाविरुद्धची पुनर्विलोकन याचिकाही (रिव्ह्यू पिटीशन) क्र.१०४३/२००६ मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक १० ऑगस्ट, २००६ रोजी फेटाळली.

त्यामुळे मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या दिनांक ११.६.२००३ च्या निर्णयातील अंतिम परिच्छेदातील निदेशानुषंगाने दिनांक २४.४.१९८५ च्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक १० समोरील फक्त "माना समाजासंबंधिची माहिती" आणि दिनांक १९.६.१९८५ च्या शासन निर्णय रद्द समजण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

३८

( ल. दा. व्यास )

उप सचिव

प्रत,

मा.मंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास यांचे खाजगी सचिव.

मा.मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई

सर्व मंत्रालयीन विभाग

सह सचिव, विधी व न्याय विभाग, औरंगाबाद / नागपूर

सह निबंधक, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांचे ग्रंथालय, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली-५५० ००४

• सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग.

• महाअधिवक्ता, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई.

• आयुक्त, अनुसूचित जाती / जमाती आयोग, भारत राजकार, ५ दा माळा, लोकनायक भवन, नवी दिल्ली-११०००३.

• सचिव, जनजाती कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली.

• मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई.

सरकारी वकील, उच्च न्यायालय, मूळ शाखा / अपिल शाखा, मुंबई

अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय, अपिल शाखा, मुंबई

सरकारी वकील, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ - औरंगाबाद / नागपूर

अतिरिक्त सरकारी वकील, सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००९

विशेष आयुक्त, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली-११० ००९

विशेष कार्य अधिकारी, विधी व न्याय विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली-११० ००९

सर्व विभागीय आयुक्त

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे-४११ ००९ (१० प्रती )

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे

सर्व जिल्हाधिकारी

सर्व उप जिल्हाधिकारी

सर्व उपविभागीय अधिकारी (महसूल)

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

सादरकर्ता अधिकारी, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई / औरंगाबाद / नागपूर

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

शिक्षण संचालक ( उच्च शिक्षण ), महाराष्ट्र राज्य, पुणे.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, आरोग्य सेवा, मुंबई.

संचालक, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, महाराष्ट्र राज्य, शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, पुणे.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई.

उपसंचालक तथा सदस्य सचिव, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे / नाशिक / पुणे / औरंगाबाद / अमरावती / नागपूर ( प्रत्येकी १० प्रती )

श्री महेश देशमुख, विशेष समुपदेशी, एन-४, तिरुपती पार्क, "मोगरा", ई-२, सिडको, औरंगाबाद-४३१ ००३ (५ प्रती )

श्रीमती सुषमा देशपांडे, विशेष समुपदेशी, २४०/अ-१, बजाजनगर, एन.आय.टी. ऑफीसजवळ, नागपूर-४४००९० (५ प्रती )

निवड नस्ती, का.१०

• (पत्राने )